



February 12, 2022

To,
**Department of Corporate Services,
BSE Limited,**
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code: 507300

Dear Sir/Madam,

Sub: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of Newspaper advertisement published in The Free Press Journal and Navshakti on Saturday, February 12, 2022 wherein extract of Statement of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021 is published.

Kindly take the same on records.

Thanking you,

For The Ravalgaon Sugar Farm Limited

Nihal Doshi
Executive Director & CFO
DIN: 00246749

यूनियन बैंक ऑफ इंडिया Union Bank of India
 BOLINJ BRANCH
 Surabhi Building, Bolinj Naka, Virar West, Dist. Thane-401 303
 PHONE : 0250 2550443
 email : bolinj@unionbankofindia.com

[Rule-8 (1)]
POSSESSION NOTICE
 (For immovable property)

Whereas
 The undersigned being the authorised officer of Union Bank of India, Bolinj, Surabhi Apartment, Bolinj Naka, Virar West, Dist. Palghar under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07/04/2021 calling upon the borrower Mr. AVINASH PRAKASH TAMBE & Mr. AMOL PRAKASH TAMBE to repay the amount mentioned in the notice being Rs. 26,70,562.97 (Rupees Twenty Six Lac Seventy Thousand Five Hundred Sixty Two and Paise Ninety Seven only) plus accrued interest and applicable charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 9th day of February the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 26,70,562.97 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

Description of Immovable Property :
 Flat No. 103, 1st Floor, Sai Harsh Apartment, Manvel Pada, Virar East-401305, Maharashtra

Date : 09-02-2022
 Place : Virar East

Sd/-
 Authorised Officer
 UNION BANK OF INDIA

APPENDIX IV
 [See rule 8 (1)]
POSSESSION NOTICE
 (for immovable property)

Whereas,
 The undersigned being the Authorised Officer of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 13.09.2021 calling upon the Borrower(s) **MANOJ NARAYAN CHITALE, MANOJ NARAYAN CHITALE; FLAT NO.402, 4TH FLOOR, GUT NO. 46, VISHWJEET PLANET MORIVLI, AMBERNATH (E), THANE, MAHARASHTRA - 421501, MANISHA MANOJ CHITALE; FLAT NO. 402, 4TH FLOOR, GUT NO. 46, VISHWJEET PLANET MORIVLI, AMBERNATH-E, THANE, MAHARASHTRA - 421501** to repay the amount mentioned in the Notice being **Rs.16,11,693.09 (Rupees Sixteen Lakh(s) Eleven Thousand Six Hundred Ninety Three And Paise Nine Only)** against Loan Account No. HHLTHN00413440 as on 30.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 08.02.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** for an amount of **Rs.16,11,693.09 (Rupees Sixteen Lakh(s) Eleven Thousand Six Hundred Ninety Three And Paise Nine Only)** as on 30.06.2021 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
FLAT NO. 402, 4TH FLOOR, VISHWAJEET PLANETS, VILLAGE MORIVALI, 'B' CABIN ROAD, AMBERNATH EAST, THANE, MAHARASHTRA - 421501.

Date : 08.02.2022
 Place : THANE

Sd/-
 Authorised Officer
 INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

NOTICE
 Mr. BABULAL KESHAVLAL DOSHI, a joint member of Anand Shopping Center Premises Co-op. Society Ltd. having address at Gaushala Lane, Opp. Ramliya Maidan, Malad (East), Mumbai - 400 097 and holding Shop No. 31, adm. about 170.50 sq. ft. (carpet area) on the ground floor of society died on or about 03-03-2006 at State of Gujarat without making any nomination. Mr. Nilesh Babulal Doshi, one of the legal heirs of the said deceased have made an application for the transmission of the records of the society of the deceased member & addition of name in share certificate with respect to the said Shop in his name.

The society hereby invites claims, objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to transfer the said shares and interest of the deceased member in the Capital / Property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the same in favour of his son Mr. Nilesh Babulal Doshi. The claims / objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt within the manner provided under the bye laws of the society.

For and on behalf of
 Anand Shopping Center Premises Co-op. Society Ltd.
 Sd/-
 Hon. Secretary
 Date: 12-02-2022
 Place: Malad, Mumbai

CHITTARANJAN LOCOMOTIVE WORKS
OPEN E-TENDERS

Open E-Tenders are invited for and on behalf of the President of India for the following work: SL.No.: [1] Tender No.: [1] MW-F-19-Safety Testing-2-3 Name of Work: Statutory Inspection, Testing and Certification of Unfired Pressure Vessels, Chain Slings, EOT Cranes, Hoists and Tools & Tackles in CLW, Chittaranjan for a period of 02 (two) years. Tender Value (Rupees): 16,05,062.59. Cost of Tender Document (Rupees): 2,000.00. Earnest Money Deposit (Rupees): 32,100.00. Period of Completion: 02 years. NOTE: (i) Date of Closing: 01.03.2022 at 16:00 hrs. (ii) Complete details can be seen in the Railway website www.ircps.gov.in. (iii) Tender Calling Authority: Dy. Chief Mechanical Engineer / Plant. (iv) Contact No.: 0341-2525566. Email Id: dycemplantclw@yahoo.com.

PR-1319 AWM/Plant, CLW, CRJ
 Like us on: www.facebook.com/clwrailways

TRENT LIMITED
 Corporate Identity No. (CIN): L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai - 400 001; Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investorrelations@trent-tata.com; Website: www.trentlimited.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Board of Directors of the Company at its meeting held on Thursday, 10th February 2022 inter alia, considered and approved payment of interim dividend of 60 % i.e. ₹ 0.60/- per Equity Share of ₹ 1/- each of the Company, for the Financial Year 2021-22. The Interim Dividend would be paid to the equity shareholders of the Company, whose names appear on the Register of Members of the Company or as per the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on Wednesday, 23rd February 2022 being the Record Date fixed for the purpose. The said payment shall be made on or after Monday, 7th March 2022. The aforesaid information is also being made available on the Company's website www.trentlimited.com and on the website of The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and BSE Limited www.bseindia.com where the Company's equity shares are listed.

For Trent Limited
 M. M. Surti
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : 11th February 2022

EROS INTERNATIONAL MEDIA LIMITED
 CIN: L99999MH1984PLC00502
 Regd. Office : 201 Kailash Plaza, Plot No A-12, Opp Laxmi Industrial Estate, Link Road, Andheri (W), Mumbai 400053
 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2021

Particulars	Quarter ended on			Nine months ended			Year ended on
	31-Dec-21	31-Dec-20	30-Sep-21	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1 Total income from operations (net)	23,306	8,136	10,507	37,816	24,699	38,873	(15,000)
2 Net Profit / (Loss) before tax and exceptional items	2,538	(2,930)	(1,511)	(3,332)	(6,446)	(17,301)	(18,086)
3 Net Profit / (Loss) before tax after exceptional items	2,538	(2,930)	(1,511)	(3,332)	(6,446)	(18,086)	(20,911)
4 Net Profit / (Loss) after tax and exceptional items	2,705	(2,768)	(1,302)	(2,883)	(6,045)	(9,586)	(18,900)
5 Total Comprehensive Income	3,090	(3,488)	(1,456)	(1,270)	(8,997)	(9,586)	(18,900)
6 Equity Share Capital	9,588	9,581	9,588	9,588	9,581	9,588	(18,900)
7 Earning Per Share (of ₹10 each)	2.82	(2.90)	(1.36)	(3.01)	(6.32)	(3.01)	(18.90)
Basic Diluted	2.82	(2.90)	(1.36)	(3.01)	(6.32)	(3.01)	(18.90)

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the nine months and quarter ended 31 December 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the nine months and quarter ended 31 December 2021 are available on the Stock Exchanges websites. (www.nseindia.com / www.bseindia.com) and Company's websites <https://eiml.site/investors/financial-reports/>.

2. Additional information on Standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended on			Nine months ended		
	31-Dec-21	31-Dec-20	30-Sep-21	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	10,694	8,601	5,568	18,828	19,173	31,284
Net Profit / (Loss) before tax and exceptional items	4,721	(2,477)	(846)	151	(6,395)	(15,847)
Net Profit / (Loss) before tax after exceptional items	4,721	(2,477)	(846)	151	(6,395)	(15,847)
Net Profit / (Loss) after tax and exceptional items	4,721	(2,477)	(846)	151	(6,395)	(16,983)
Total Comprehensive Income	4,716	(2,484)	(851)	138	(6,407)	(16,987)

3 The accompanying consolidated and standalone financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11 February, 2022

For and on behalf of Board of Directors
 Sd/-
 Sunil Lulla
 Executive Vice Chairman and Managing Director
 DIN : 00243191

Place: Mumbai
 Date : 11 February, 2022

Sebnl Emmessar Biotech & Nutrition Ltd.
 Registered Office: Plot No.T-3/2, MIDC, Talaja, Raigad Dist., Maharashtra - 410 208. CIN: L24110MH1992PLC06594229

UNAUDITED FINANCIAL RESULTS AS ON 31st DECEMBER 2021

Sr. No.	Particulars	Unaudited					Audited year ended
		Quarter Ended		Nine months Ended			
		31.12.2021	30.09.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	
I	Revenue from Operations	15.95	3.58	110.70	21.85	247.00	699.08
II	Other Income	40.75	42.71	54.08	121.27	110.28	146.56
III	Total Income (I + II)	56.70	46.29	164.78	143.12	357.28	845.64
IV	Expenses						
	Cost of material consumed	1.36	0.69	67.61	2.07	85.10	251.97
	Purchase of Stock-trade	9.72	0.00	0.00	9.72	4.80	12.14
	Change in Inventories of Finished goods	(6.16)	0.22	(23.75)	(5.09)	38.20	89.12
	Employee Benefit Expenses	23.65	17.66	19.74	59.26	46.14	63.84
	Depreciation & Amortisation of Assets	2.31	1.85	1.44	5.55	4.31	5.77
	Other Expenditure	8.90	7.52	54.61	27.54	85.88	197.35
	Total Expenses (IV)	39.78	27.94	119.65	99.85	264.43	620.19
V	Profit / (loss) from Operations before tax (III - IV)	16.92	18.35	45.13	44.07	92.85	225.45
VI	Exceptional Items	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
VII	Profit / (loss) before Tax	16.92	18.35	45.13	44.07	92.85	225.45
VIII	Tax Expense	-	-	-	-	-	-
	1. Current Tax (MAT)	-	-	-	-	-	(47.00)
	2. Deferred Tax	-	-	-	-	-	(44.76)
	3. MAT Credit	-	-	-	-	-	6.25
	4. Excess / (short) provision of earlier years	0.00	0.00	0.07	0.00	(0.53)	5.03
IX	Net Profit / (loss) after tax (V - VIII)	16.92	18.35	45.06	44.07	93.38	144.97
X	Other Comprehensive Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	(1.14)
XI	Total comprehensive income and Other Comprehensive Income	16.92	18.35	45.06	44.07	93.38	143.83
XII	Paid-up Equity Share Capital (Face Value of the share)	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00
	Earning per Shares	0.34	0.37	0.90	0.88	1.87	2.88
	Basic Diluted	0.34	0.37	0.90	0.88	1.87	2.88

Notes:
 1. The above results were taken on record by the Board of Directors and the Audit Committee at their meeting held on 11th February 2022 and have been subject to Limited Review by the Statutory Auditors. The review report of the Statutory Auditors is being filed with the BSE.
 2. The Company operates two segments i.e. Healthcare and Rent on Leasehold Land.
 3. Deferred tax & provision for taxation will be calculated annually.
 4. No Investors Complaint received during the quarter ended 31st December 2021

Segmentwise Revenue, Results and Capital Employed for the Quarter and Nine Months Ended 31st Dec 2021

Sr. No.	Particulars	Unaudited					Audited
		Quarter Ended		Nine Months ended			
		31.12.2021	30.09.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021	
1	Segment Revenue						
a	Healthcare	15.95	3.58	2.80	21.85	21.13	68.97
b	Fine Chemicals	0.00	0.00	107.90	0.00	225.87	630.10
c	Rent on leasehold land	33.78	33.78	51.27	101.34	101.34	135.13
d	Others	6.97	8.93	2.81	19.93	8.94	11.43
	Total:	56.70	46.29	164.78	143.12	357.28	845.63
	Less: Inter Segment Revenue	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Net Sales / Income from Operations	56.70	46.29	164.78	143.12	357.28	845.63
2	Segment Results (Profit / Loss) before tax						
a	Healthcare	10.70	2.35	0.74	14.49	11.82	25.60
b	Fine Chemicals	0.00	0.00	19.27	0.00	43.92	158.99
c	Rent on leasehold land	33.55	33.55	50.85	100.65	100.08	135.13
d	Others	6.97	8.93	2.81	19.93	8.94	11.43
	Total:	51.22	44.83	73.67	135.07	164.76	331.15
	Less: Interest	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Other Unallocable Expenditure (net off)	34.30	26.48	28.54	91.00	71.91	105.70
	Total Profit before Tax	16.92	18.35	45.13	44.07	92.85	225.45
3	Capital Employed (Segment Assets - Segment Liabilities)						
a	Healthcare	1.23	5.93	8.13	1.23	8.13	8.33
b	Fine Chemicals	0.00	0.00	71.17	0.00	71.17	219.77
c	Rent on leasehold land	0.45	0.68	1.39	0.45	1.39	1.14
d	Others	609.17	586.39	389.23	609.17	389.23	286.69
	Total:	610.85	593.00	469.92	610.85	469.92	515.93

Notes:
 The Fixed Assets are employed for the general enterprise and are not segmental in nature. The above results were taken on record at a meeting of the Board of Directors held on 11th February, 2022.

For Emmessar Biotech & Nutrition Limited
 Sd/-
 RAJESH BHADANG
 Director (Finance)
 DIN: 09050270

Place : Navli Mumbai
 Date : 10th February, 2022

Ravalgaon
THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED
 Registered Office : P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA. CIN - L01110MH1933PLC001930.

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2021.

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 31.12.2021	Quarter Ended (Unaudited) 30.09.2021	Quarter Ended (Unaudited) 31.12.2020	Nine Months Ended (Unaudited) 31.12.2021	Nine Months Ended (Unaudited) 31.12.2020	Year Ended (Audited) 31.03.2021
1	Total Income from operations (net)	214.15	181.84	181.88	490.85	368.31	586.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(116.57)	(81.87)	(136.86)	(308.66)	(380.50)	(458.09)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	532.15	(81.87)	(136.86)	340.07	(380.50)	(474.73)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	392.66	(81.95)	(136.86)	200.50	(193.64)	(291.98)
5	Total Comprehensive Income for the Period [Comprehensive Profit / Loss Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	392.66	(81.95)	(136.86)	200.50	(193.64)	(291.98)
6	Equity Share Capital (Face value of Rs. 50/- each)	34.00	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet	-	-	-	-	-	245.51
8	Earnings Per Share (of Rs. 50/- each) (for continuing and discontinued operations) - Basic Diluted	577.44	(120.51)	(201.26)	294.85	(284.76)	(429.38)

Notes:
 1. The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February, 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
 2. During the quarter ended 31st December, 2021, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
 3. The above results for quarter and nine months ended on 31st December, 2021 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
 4. This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 5. Exceptional items during quarter ended 31st December, 2021 represents
 a) Profit on sale of Land amounting to Rs. 647.66 Lakhs
 b) Profit on sale of Bullock carts amounting to Rs.1.06 lakhs
 6. Provision for Tax has been created in the books of accounts on the basis of the book value of asset sold.
 7. The figures of the previous periods quarterly/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary.
 8. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.ravalgaon.in).

For The Ravalgaon Sugar Farm Limited
 Sd/-
 Harshvardhan B. Doshi
 Chairman & Managing Director

Place : MUMBAI
 Date : 11th February, 2022

KONKAN RAILWAY CORPORATION LTD.
 (A Government of India Undertaking)
 Corporate Identity No. : U35201MH1990GOI233738
 Regd. Office / Corporate Office : Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navli Mumbai - 400 614. Tel :- (022) 27572015 - 18 • Fax No. (022) 27572420 • Website : www.konkanrailway.com

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER 2021 PURSUANT TO LISTING AGREEMENT ENTERED WITH NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA

(Amount ₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone Financial Result				Consolidated Financial Result			
		For the Quarter Ended	Quarter Ended	For the Nine Month Ended	For the Year Ended	For the Quarter Ended	Quarter Ended	For the Nine Month Ended	For the Year Ended
		31st Dec. 2021 (Unaudited)	30th Sept. 2021 (Unaudited)	31st Dec. 2021 (Unaudited)					

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") in the following Scheme(s) / Plan(s) of the Fund and fixed February 17, 2022 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Table with columns: Name of the Scheme(s) / Plan(s) / Option(s), Net Asset Value ("NAV") as on February 10, 2022, Amount of Distribution (₹ per unit), Face Value (₹ per unit)

The distribution will be subject to the availability of distributable surplus on the Record Date and may be lower.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders are advised to opt for payout through electronic mode(s) at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of the credit of the distribution proceeds into their bank account directly as also avoiding loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please arrange to send us a copy of a cancelled cheque of your bank account to have the electronic payout mode enabled.

Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited (Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai Sd/- Date : February 11, 2022 Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ASHOKA CONCESSIONS LIMITED

CIN:U45201MH2011PLC215760

Regd. Office: S. No. 113/2, 5th Floor, Ashoka Business Enclave, Wadala Road, Nashik - 422 009

0253-6633705, Fax: +0253 2236704, Email: investors@ashokaconcessions.com, Website : www.ashokaconcessions.com

EXTRACT OF STANDAONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2021

Main financial results table for Ashoka Concessions Limited showing Particulars, Quarter ended 31.12.2021, Quarter ended 31.12.2020, and Year ended 31.03.2021.

Not annualised except for the year ended March 31, 2021 * Basic EPS and Diluted EPS considered same where the impact of potential equity shares is anti-dilutive.

Notes: 1. The above unaudited standalone financial results (Limited Review) for the Quarter and Nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on February 10, 2022.

For and on behalf of the Board of Directors of Ashoka Concessions Limited

Place: Nashik Sd/- Date: February 10, 2022

(Ashish Kataria) Managing Director DIN : 00580763

JAI CORP LIMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra

CIN: L17120MH1985PLC036500 Phone: (022) 6115 5300 • Website: www.jaicorpindia.com • e-mail for Investors: cs2@jaicorpindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2021

Financial results table for Jai Corp Limited showing Standalone and Consolidated results for Quarter and Nine Months ended 31.12.2021 and 31.12.2020.

Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular 5th July, 2016. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Company (www.jaicorpindia.com).

For and on behalf of the Board

Place : Mumbai Sd/- Date : 11th February, 2022

Gaurav Jain Director - Works (DIN 00077770)

SBI State Bank of India

दिलेख असेट्स सेंट्रल इन्व्हेस्टमेंट्स प्राइवेट लिमिटेड (आरएफसीपीएल) - सायल युनिट क्र. ६०२, ६०३ आणि ६०४, वी-लिंग, कमन्सिलिट-१, कोल्ब्रिज सिटी, विन्हेड रोड, प्ल. वी.एन. मार्ग लगत, मुंबई-४०००९०. दूरध्वनी: ०२२-२५०४६२१२/२५०४६२१३, ईमेल: raqpc.sbi@sbi.co.in

मागणी सूचना

बँकेच्या प्राधिकृत अधिकार्यांनी सरफेसी अंदा. २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात दिनांक ०३.०२.२०२२ रोजीस मागणी सूचना जारी करून दिलेल्या तपशिलाप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत खालील नमुद कर्जदार/हमीदारांना कधीत रकमेची मागणी केली. काही सूचनांनी बजवणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाशन केले आहे.

Table with columns: कर्जदाराचे नाव, मागणी सूचनेनुसार शक्यतो रक्कम, गहाण मालमत्तेचे वर्षाने

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत परत केल्या रकमेचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफेसी अंदाच्या तसेतूद्वारे परत केल्या रकमेच्या गहाण मिळकत/तारण मत्तेच्या कळ्या घेतिले आणि नंतर तिच्या लिलावा करतील. कर्जदार/हमीदारांनी सरफेसी अंदाच्या कलम १३(२) अन्वये बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय परत कर्जदारांनी कर्जदार/हमीदारांना कोणत्याही कामकाजी दिवसात परत नोंद घ्यावी. यानुसार त्यांना पाठवलेली सूचना न मिळवल्यास निमित्तवाहाराकरिता कळून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सहा देण्यात येत आहे.

दिवस: ११.०२.२०२२ दिनांक: मुंबई

Ravalgaon

THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED

Registered Office : P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA. CIN - L01110MH1933PLC001930.

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2021.

Financial results table for Ravalgaon Sugar Farm Limited showing Particulars, Quarter Ended, and Year Ended.

Notes:

1. The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11th February, 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.

Place : MUMBAI Sd/- Date : 11th February, 2022

For The Ravalgaon Sugar Farm Limited Sd/- Harshavardhan B. Doshi Chairman & Managing Director

शुद्धिपत्र

५ फेब्रुवारी, २०२२ रोजी म्री प्रेस आणि नवशक्तिमध्ये आमचे अशील इनक्रेड फायनान्सिअल सर्व्हिसेस लि.च्या प्रकाशित झालेल्या जाहीरातीसाठी नवशक्तिमध्ये कंपनीचे नाव चुकून केकेआर इंडिया फायनान्सिअल सर्व्हिसेस लि. असे नमूद केले आहे, कृपया ते 'इनक्रेड फायनान्सिअल सर्व्हिसेस लि.' असे वाचावे.



दि साऊथ इंडियन बँक लि.

मुंबई प्रादेशिक कार्यालय : ८०४, पॅरीली मॅलेली, जी ब्लॉक, बॉम्बे कुरुआ कॉम्प्लेक्स, बॉम्बे (पूर्व), मुंबई ४०००५९. मो. : +९१ २२ ६७८६८८८८ फॅक्स : +९१ २२ ६७८६८८४४.

कृषा सुचना

व्याजार्थी, निमित्तवाहारीकरिता यांनी दि साऊथ इंडियन बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी न्मनुन दि सेकुयुरिटीयेश्न्स अँड डिस्कन्ट्रबन्स ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एन्फोर्सेमेंट ऑफ सेकुयुरिटी इन्व्हेस्ट अँड, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहाय्यता सेकुयुरिटी इन्व्हेस्ट (एन्फोर्सेमेंट) रुल्स २००२ या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या सर्वांचा वापर करून कर्ज घेणारे (१) मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्र. ३०१, विंग जे, ४४ मजला, टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चांदिवली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई शहर, महाराष्ट्र पिन ४०००७२, तसेच ३०१, ३ मजला, गाड रेसिडेन्सी, कुपर हॉस्पिटल जवळ, विले पार्ले, मुंबई, महाराष्ट्र पिन-४०००५६ आणि तसेच ४१०, सी विंग, ४४ मजला, ओबेरॉय गार्डन, चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, पिन-४०००७२ आणि हमीदार (२) वीएन भस्व शाह, मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, रावगण: ए-२०१, जीव्ही बुल्ड, कृष्णा वाटिका मार्ग, लाकडची बिल्डींग नॉन्ग पारक, गोपाब पूर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र पिन-४०००६३ (३) श्री भावीशी भस्व शाह, मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रावगण: ए-२०१, जीव्ही बुल्ड, कृष्णा वाटिका मार्ग, गोकुळवाडी, लाकडची बिल्डींग च्या सपोर्ट, गोपाब पूर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र पिन-४०००६३ यांना दिनांक ३०.०८.२०२१ अनुसार सुचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रुपये १,५०,४४,५४,१५.८३ (ए. नऊ कोटी सत्तार्वन लाख चव्वेचाळीस हजार एकोश पत्तीस आणि च्याप्रीती फक्त) तसेच पुढील व्याज आणि खर्च सुचने करण्यासाठी कळविण्याकरिता सदर अंदा कलम १३(२) अन्वये दिनांक ३१/०८/२०२१ रोजीची मागणी सूचना जारी केली आहे.

कर्ज घेणाऱ्यांनी रक्कम चुकवी करण्यामध्ये कर्ज वसूली आहे न्मनुन कर्ज घेणारे आणि संस्थागतय जनता यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, निमित्तवाहारीकरिता यांनी सदर अंदा कलम १३ उपकलम (४) सहाय्यता सेकुयुरिटी इन्व्हेस्ट (एन्फोर्सेमेंट) रुल्स २००२ या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या हत्तीचा वापर करून दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२२ रोजी यांना याखाली वर्णन केलेल्या मालमत्तेच्या सांकेतिक कळ्या घेतलेला आहे.

विशेषतः कर्ज घेणारे आणि खर्च सामान्य जनता यांना याद्वारे साबाधान करणाऱ्या घेणे की, त्यांनी सदर मालमत्तेच्या देवलीचा व्यवहार करून घ्यावे आणि सदर मालमत्तेसंबंधीचे कोणतेही व्यवहार दि साऊथ इंडियन बँक लिमिटेडच्या दिनांक ३०.०९.२०२२ अनुसार रक्कम रुपये १०,०८,१५,०७.८३ (ए. नव कोटी आठ लाख पंधरा हजार एकोशवाहारी आणि पत्तीस च्याप्रीती फक्त) आणि त्यावेळील व्याज व खर्च यांना प्रमाणातच अधीन राहातील. तात्काळ मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुढील व्याजाबाबत सदर अंदा कलम १३ उपकलम (८) च्या तरतुदीकडे कर्ज घेणाऱ्यांचे लक्ष देण्यात येत आहे.

व्याज मालमत्तेचे वर्णन

बाब क्र. १ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९६९-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०१, शेकड १९५ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १०९८ ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. २ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०२, शेकड १९३० ची. फुट(अंको) वटई शेर आणि १७७६ ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ३ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०३, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ४ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०४, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ५ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०५, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ६ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०६, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ७ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०७, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ८ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०८, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ९ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३०९, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. १० मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३१०, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. ११ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च्या ४४ मजलावरील इमारत युनिट क्र.३११, शेकड १९४ ची. फुट(अंको) वटई शेर आणि १४२० ची. फुट बिल्ट अप शेर, चा तो सर्व तुकडा आणि भाग, जो खालील प्रमाणे सांणित आहे: उत्तर दिशेकडे : रस्ता आणि कुर्ना बिल्डींग पूर्व दिशेकडे : झोपकडी दक्षिण दिशेकडे : लोटस प्लाझा पश्चिम दिशेकडे : नारायण प्लाझा

बाब क्र. १२ मेसर्स ऑर्बिट इन्व्हेस्ट्मंन्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मागीलविली वसूलेवज नोंदीची क्र.: के आर एल ५-१९७३-२०१८ अनुसार उच निबंक, हनी, कुर्ला ५ यांच्याकडे वितसर नोंदीकृत केलेल्या दिनांक १२.०२.२०१८ रोजीच्या नोंदीकृत विक्री करवनायामध्ये अधिक विवेधिरच्या वर्णन केलेल्या जमीन/पूजंड क्र.२६-५, चांदिवली रोड, साकी विहार रोड वर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इमारत आहे, अशा जमीनपूजंडातील अधिमाजित शेर आणि सुविधा, पाकिंग, संचना यावरून सर्व संबंधित अधिकाऱ्यांस टेक्स-सेन्टर न्मनुन सात असलेल्या टेक्स-सेन्टर प्रिमायसेस कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या 'जे' विंग च